

महानुभाव पंथीयांचा 'विश्व मराठी दिन'

डॉ. प्रमोद गंगाधर आंबेकर
कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय,
मनपाड ता. नांदगाव जि. नाशिक

मराठी भाषेतील गद्य वाङ्मयाचा प्रारंभ मरानुभाव पंथाचे मुळ्य प्रवर्तक श्रीचक्रपर म्यामी यांच्या 'नीलाचारिन' या चारित्रात्मक ग्रंथापासृत इताला असे भानले जाते. श्रीचक्रपरानी शके ११४५ ते ११५६ या सुमारे ५१ वर्षांच्या काळात महाराष्ट्रावरीबरव आप्पे व कर्नाटकाच्या काही भागात परिभ्रमण केले. या परिभ्रमणात ते नितिप्रथा ठिकाणी गेले. तेथील लोकांशी त्यांच्या काही काळ संवंध आला. त्या काळात त्यांनी त्या लोकांनी संवादाची सापेला. या संवाद प्रक्रियेला पंथाचे आद्याचार्य श्री नांदेव यांच्या मार्गदर्शनामुळाली मराठी भाषेन आद्य गद्य ग्रंथकार महाइभूत यांनी लीलाचारिनात शब्दबद्द फेले आहे. त्यामुळे ग्रन्थात उच्चारण करण्यात आलेली आद्य मराठी बोली भाषा अभ्यासकांना उपलब्ध झाली आहे. यातील श्रीचक्रपरानीचा मुख्याचे आद्य मराठी वाक्य की ज्यापासृत मराठी गद्य वाङ्मयाच्या निर्धारिता आणि महानुभावाच्या आचार विषयक मूळांना प्रारंभ झाला. ते वाक्य महानुभाव पंथीयांच्या प्रते ज्या दिवशी उच्चाराले मेले तो दिवस १२ मार्च १२४० आहे. त्यामुळे महानुभाव पंथीय ग्रन्थिवर्षी १२ मार्च हा दिवस 'विश्व मराठी दिन' म्हणून साजग करतात.

अलंकारील संशोधनानुसार मराठी भाषा ही अभिजात भाषा असल्याचे अनेक पुराव्यांच्या आधारे सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या भाषेला प्रथमतः च गाथा समसई (गाथा समग्रां) या ग्रंथात सुपर्यं दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन राजांने स्थान दिलेले आहे. त्यासंदर्भात प्रा. हरी नरके महणतात, 'सातवाहन राजांने अनेक ठिकाणांनु गाथा जमवून त्यांचा संग्रह

केला. यामुळे लोकांचा आनंद मक्कोच पावला नाही. उलट विमार पावला. कंवरी ही आश्चर्याची पांपगा! गाथासमग्रांतीतील भौगोलिक स्थाने, नेश मारे महाराष्ट्र देशातील आहे. गिरणा, गोदावरी, तापी, नर्मदा, मुळा या नद्या या ग्रंथात ग्राम्यांच्यामुळे आहेत. वसुंगा उद्याय श्रवणकेशव, गोदावरी, पेतण यांचे आहेत. गाथा समग्रांती हे महाराष्ट्राचे आद्य लोकसाहित्य आहे. त्यात काव्यात कृतिप्रतीत अजियात नाही. जीवनाची करण, दारण व हादयम्यांनी अंजी मर्व अंगे सारख्याच कुशलतेने तिच्यात ग्रामातेली आहेत.... गाथा समग्रांती या ग्रंथातील गाथा पाहिल्या की, या गाथांमधील सभाजीवन आणि सामाजिक पर्यावरण ग्रामी असल्याचे, महाराष्ट्राच्या असल्याचे साहाय्यांचे दिसून येते. मराठी भाषेवे प्राचीन रुप आसल्यात्ता या ग्रंथात पहावयाम सिद्धते फंगु प्या. नरके गांवाचा घरण्यायाप्रमाणे गाथा समग्रांती हे महाराष्ट्राचे आद्य लोकसाहित्य आहे.

मराठी भाषेतील पहिला शिलालेख २२२० वर्षांपूर्वीचा आहे. तो ब्राह्मी लिपीतील असून तो पुणे बिलहारील यशव ब्रवलच्या नांगेपायातील आहे. या शिलालेखात 'महाराठिनो' लोकांचा स्थान उद्याय आहे. "...य महाराठिनो अंगियकुलवधनसा मरागिरिवलयामध्ये पर्यवर्तीपर्यवर्तीस वस... य महतो मह..." (अनुवाद- "...महाराठी अंगिय कुलोत्तम गिरिसमुद्रवलयाकित पृथ्वीवरील बीरशेष... महान अशा पुरुषात श्रेष्ठ अशा...") त्या मराठी भाषेत हा शिलालेख लिहिला गेला आहे ती त्याआपां किमान २०० ते ३०० वर्षे असल्यात असली पाहिजे.

इ.स. ७७८ मध्ये तिहिलेत्या उद्योतनमुरी याच्या 'कुवलयमाला' या ग्रंथात अठरा देशी भाषांचा उद्याय आहे. ग्रंथ अपभ्रंश भाषेतला अठरा देशी भाषापैकी एकीने नाव 'मरहट' असे आहे. मरहटांच्या भाषेचे वर्णन येणेश्रमाणे-

'दहमदह सामलांगे सहिरे अहिमाण कलहसले या.

दिणण्ले गहिले उद्याविरे तत्त्व मरहटे'" ||

(अर्थ- घटमुट, काळासावळा, सहनशील,

अभिमानी, कलहशील व दिणण्ले गहिले चोलणारा मरहटा...)

अशा प्रमुख उद्यावांसह कोरीव लेखांमधूनही मराठी भाषेतील शब्द, शब्दबद्द, वाक्य या स्वरूपात असलेल्या मराठीचे दशांन अक्ताच्या शतकापर्यंतच्या कालाखंडात पहावयास मिळते. मात्र जाणीवपूर्वक मराठी भाषेत निर्धारित करण्याचा प्रयत्न या

४.विद्यावात: Interdisciplinary Multilingual Refereed Journal | Impact Factor 4.014 (IIJIF)